# ALKEM

#### ALKEM LABORATORIES LTD.

Regd. Office: ALKEM HOUSE, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra, India.

• Phone: +91-22-3982 9999 • Fax: 022-2495 2955

• Email: contact@alkem.com • Website: www.alkemlabs.com

CIN: L00305MH1973PLC174201

05<sup>th</sup> July, 2023

To,

The Corporate Relationship Department	National Stock Exchange of India Limited	
BSE Limited	Exchange Plaza,	
Phiroze Jeejeebhoy Towers,	Bandra Kurla Complex,	
Dalal Street,	Bandra East,	
Mumbai 400 001.	Mumbai 400 051.	
Scrip Code: 539523	Scrip Symbol: ALKEM	

<u>Sub</u>: Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read alongwith Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of advertisement published in today's Newspapers viz. Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) for information regarding 49<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held through video conferencing (VC)/ other audio visual means (OAVM).

The same is also available on the website of the Company at www.alkemlabs.com.

Kindly take the same on record.

Thanking you

Sincerely,

For Alkem Laboratories Limited

Manish Narang President Legal, Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

## SURHOMOY RHATTACHARIFF

New Delhi, 4 July

The carbon credit trading mechanism that India will roll out offers domestic companies a path to adjust to the European Carbon Adjustment Mechanism (CBAM) that has raised the bar for exports. The CBAM will begin with a transitional phase with effect from October this year for certain carbon-intensive goods such as cement, steel aluminium and fertilisers.

On June 28, the power ministry issued a notification announcing the Carbon Credit Trading Scheme (CCTS), 2023. Quoting an unnamed government official, S&P Global Commodity Insights said: "The actual trades of carbon credits on Indian exchanges are about 18 months away.'

This time lag is understandable because the government will need at least six months to write and clarify market codes and regulations.

In the enthusiasm to ensure the readiness of industry for CBAM, however, the power ministry has brought in complexity in the process that will likely make the cost of the carbon credit high for Indian companies.

Regulation is one opaque area. For one, there is no role for the market regulator, the Securities and Exchange Board of India (Sebi). Indeed, the power ministry and Sebi have spent more than ten years in a court battle about who gets to regulate the futures market in power. The Supreme Court in October 2021 decided that for power, the spot market with a limited physical forward deliverv of up to eleven days would be regulated by the Central Electricity Regulatory Commission (CERC). Sebi would regulate the futures and option market.

The Indian Carbon Credit Trading Framework, as the scheme will be officially known, acknowledges only one regulator; the CERC. Since, however, carbon credit is essentially a financial market, as defined by the Supreme Court order to be regulated by Sebi, this could become a point of concern.

It is these regulatory challenges that also colour the proposed structure of the market. The notification said direct oversight of the functioning of this market will be done by a National Steering Committee. This committee will comprise 18 ministries and departments, one of the largest such inter-ministerial oversight bodies ever set up in India.

# **Carbon Credit Trading Scheme: Waiting to exhale**

A complex and unwieldy regulatory and monitoring process could raise the costs for Indian companies



The committee, with the secretary, power

as the ex-officio chairman, not only has

powers of recommendation but also the

powers to "monitor the functions of the

Indian carbon market". The committee is,

thus, an executive agency to run the market.

of Energy Efficiency will operate as the mar-

ket's administrator. There will also be sep-

arate technical committees to develop

compliance mechanisms. Registrations of

market players will be handled by the Grid

Controller of India; the CERC will run the

market, under which will come the power

exchanges where the trading will take place.

It is under this committee that the Bureau

## THE TRADE REGIME

Scheme first announced under Energy Conservation (Amendment) Bill, 2022

1. National Steering Committee

- Secretary in the Ministry of
- Power as ex-officio chairperson Secretary in MoEFCC
- co-chairperson

The power ministry will decide if the

compliance systems are working fine includ-

ing issuing notifications of greenhouse gas

emissions intensity targets with the Ministry

company losing its way on compliance is

high. The notification also does not absolve

companies from their obligations under the

mandatory greenhouse gas emissions rules.

Buying a carbon credit from the market is just

than the power exchanges Indian Energy

Exchange, Hindustan Power Exchange and

As reported by Business Standard, other

an additional option in the circumstances.

This is a maze where the chances of any

of Environment and Forests.

- Other members: Representatives from MoF, MNRE, NITI, MoPNG & others
- Functions: Oversee and govern domestic carbon market
- 2. Under guidance of NSC, Bureau of Energy Efficiency Function: To administer the markets
- 3. Grid Controller of India Function: Register the entities to

operate in the market

4. Central Electricity Regulatory Commission (CERC): Function: Exchanges to get approval from CERC for their bylaws and rules for trading of

certificates in power exchange

- 5. Carbon verification agency Function: To mandate what is a carbon certificate
- 6. Technical Compliance **Committees** Function: Evaluate compliance
- 7. Ministry of Power Functions: Oversee the market, set national greenhouse goals

Power Exchange India Limited, there are commodity markets such as NCDEX and MCX that are keen to set up these platforms for carbon trading. But the regulatory firewall created implies that approval as a Sebi-operated market does not necessarily qualify an exchange to trade in the new carbon credit market. It is probable that rules will be written to accommodate these entities, but it is difficult to ascertain who

Also, the market will conceivably need capital safeguards to guard against default risks. This, too, will be separate as the mechanism does not offer any migration passages

has the powers to do so.

to the platforms run by not only Sebi but also by the Reserve Bank of India such as access to linked products like those of currency derivatives, a key requirement to build financial volumes. The only handshake offered is through the presence of a joint secretary of the finance ministry in the national committee. There is no room for coordination built in at the lower rungs, including that of CERC.

"The level of complexity raises the risks that these will be loaded onto the price of the carbon credit to be traded in the market," said Gaurav Bhatiani, director, energy and environment, at RTI International, a global climate and policy advisory firm.

The S&P report notes that India is one of the world's largest issuers of carbon credits. Between 2010 and 2022 India issued 278 million credits in the Voluntary Carbon Market, accounting for 17 per cent of global supply, according to a Greenhouse Gas Special Emissions report issued by the same agency in January this year. The numbers make it evident that the attraction to set up a large carbon trading market is high.

Under an earlier notification of 2021 the central government has brought in 11 sectors into the contours of a National Carbon Market. They are supposed to be compliant with the greenhouse gas emission norms that are periodically revised by the environment ministry.

Any company falling short of the norms automatically searches for a carbon abatement certificate. Since those certificates were not available till now, companies had been asking the government to allow them to buy them in the trans-national voluntary carbon markets, especially of Europe, to comply with export norms

Finally, the Indian framework does not make clear if those global certificates will run parallel to the domestic ones in the new regime. Rohit Kumar, secretary general, Carbon Markets Association of India. has voiced this concern in a letter to the power ministry.

The other challenge, Bhatiani pointed out that these certificates should be fungible, across platforms and possibly also across tenors. While financial markets love to divide certificates to derive more value, the carbon market is better off with a standard product. The notification is silent on this crucial aspect but market players expect uniformity both for offset and compliance.

# Demand for gig workers up fivefold

AJINKYA KAWALE Mumbai, 4 July

Demand for gig workers surged 25 per cent in e-commerce and 35 per cent in the quick commerce segment from June 2022 to May 2023, as the sector anticipates increased sales on online shopping platforms such as Amazon and Flipkart, said gig activity tracking tool Taskmo Gig Index (TGI).

Gig-discovery platform Taskmo said the demand for gig workers had grown fivefold from 40-45 million since June 2022 to 200 million in May 2023. The company has experienced a 55 per cent spike in gig workers' participation since last year.

Sectors such as e-commerce, quick commerce, fintech and FMCGs (fast-moving consumer goods) have presented the highest demand since last year

"The rise of these sectors. driven by technological advancements and changing consumer preferences, has created numerous opportunities for individuals to engage in flexible and on-demand work arrangements," said Prashant Janadri, co-founder of Taskmo.

"E-commerce has experienced exponential growth, especially with the increased adoption of online shopping and delivery services. This has led to a high demand for gig workers in areas such as package delivery, last-mile logistics, and warehouse operations," he added.

# Improving India's health care landscape



MANSUKH MANDAVIYA

■ "Good health is the foundation of human progress and prosperity"

■ "Future belongs to societies investing in healthcare" – PM Narendra Modi

The Government of India's vision under the leadership of Prime Minister Narendra Modi is to provide affordable and accessible quality healthcare to the country's most vulnerable and last-mile population. Towards this, the centralgovernment announced the landmark Avushman Bharat programme, which is a unique integration of primary and promotive healthcare through Ayushman Bharat-Health and Wellness Centres (AB-HWCs) and assured linkages for secondary and tertiary care through Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB-PMJAY). With 160,000 AB-HWCs operational and more than 2.1 crore wellness sessions organised across the country, the government's commitment towards the health and wellness of its citizens is evident.

Morethan 238 million Ayushman cards have been issued to the poorest of the poor and they can avail of free treatment worth up to ₹5 lakh at any of the 28,351 empanelled hospitals across India. With more than 5.3 crore hospital admissions and free treatment worth ₹61,501 crore already provided under AB-PMJAY, people are being offered health assurance absolutely free of cost. This has led to a huge reduction in the catastrophic out-ofpocket-expenditure (OOPE) on health in the country, which earlier pushed families below the poverty line. These numbers clearly define the pace at which the country is moving towards Universal Health Coverage (UHC) with indefatigable spirit and positivity.

The National Health Policy (NHP) 2017 as the guiding document clearly stipulates the path to UHC



ROAD MAP - 00PE as a % of THE — GHE as a % of THE 62.6 **47.1** 51 29.0 30.6 2013-14 2014-15 2015-16 2016-17 2017-18 20118-19 2019-20

through a corresponding

expenditure on health. This,

and a consistent decline in

OOPE, indicate that we are

moving closer to building a

health system in the country.

expenditure is also reflected

in the increased utilisation of

inpatient and outpatient care,

according to the findings of

the National Sample Survey

morbidity for the years 2014

and 2017-18. Various unique

programmes such as the Free

Drugs Services Initiative, Free

public facilities, for both

resilient and progressive

This increase in

government health

(NSS) on health and

Diagnostics Initiative,

Dialysis Programme,

resources for health)

allocation, health and

wellness services in

AB-HWCs, National

Ambulance Services,

including tribal health

by people.

National Health Programmes,

initiatives, etc, have played a

huge role in increasing the

utilisation of health services

Another critical point

ever-increasing magnitude of

the government expenditure

on health. Along with that, the

direction of expenditure is

Primary Health Care (CPHC).

diture has increased from 51.1

per cent in 2013-14 to 55.9 per

cent in 2019-20 as a share of

the current GHE. There is a

including a wide spectrum of

preventive and promotive

healthcare services being

delivered through AB-HWCs

and dedicated CPHC teams.

Evidence suggests that higher the investment in

renewed focus on CPHC,

towards Comprehensive

The share of CPHC expen-

worth mentioning is the

Pradhan Mantri National

enhanced HRH (human

increase in government

Note: GHE: Government health expenditure: OOPE: Out-of-pocket-

and emphasises improving the affordability of healthcare services by reducing OOPE on health. India, being a signatory to the 2030 Agenda for Sustainable Development, recognises the importance of improving access to healthcare services by increasing government expenditure on health.

expenditure; THE: Total health expenditur

Healthcare financing, a mix of government and private sources, is one of the most critical components of a strong and resilient health system. The goal of any health system is to ensure UHC for its citizens, across all the dimensions of services provided and the population covered, and ensuring protection from financial risk. The landscape of the financing structure of India's health system has evolved in the context of UHC — defined by the trend of increasing Government Health Expenditure (GHE) and a commensurate decrease in OOPE over the last few vears, based on available National Health Accounts (NHA) estimates from 2013-14 to 2019-20.

GHE in India has shown a consistently increasing trend, from 28.6 per cent to 41.4 per cent as a percentage of Total Health Expenditure (THE) between 2013-14 and 2019-20. In per capita terms, GHE has risen from ₹1,042 to ₹2,014 during the same period. TheGHE, when expressed in terms of the share in GDP, has also risen from 1.15 per cent to 1.35 per cent during the same period. This amply signifies that the GHE is in tandem with the targets laid out in the NHP 2017. The consistent decline in OOPE as a share of THE from 64.2 per cent in 2013-14 to 47.1 per cent in 2019-20 has been made possible

return on investment for government finances and population(Double/Dual Benefit Approach). Further, the social security expenditure on health in THE since AB-PMJAY is ensuring financing protection to millions in our country. This evolution of the

country's healthcare system distinctly reflects that health is one of the topmost priorities of the Government of India under the leadership of Prime Minister Narendra Modi. Enhancing financial allocations after a thorough and methodical gap analysis in the healthcare sector echoes the increased ownership of government. This is further confirmed by the fact that the government has allocated additional finances through various channels, especially after COVID-19, to make our health systems more resilient to public health emergencies: Emergency Covid Response Package I and II, health grants under the 15th Finance Commission, PM-ABHIM (Pradhan Mantri – Ayushman Bharat Health Infrastructure Mission), and PM-SSY (Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana), health initiatives for the tribal population, Ayushman Bharat Digital Mission. All these initiatives, once fully translated, will result in a strengthened and resilient health system.

Along with these visionary initiatives, the Union government has given prime importance to proximate determinants of health through the Swachh Bharat Mission (SBM), Poshan Abhiyaan, Jal Jeevan Mission (JJM), School Health and Wellness Initiative, Fit India Movement, Eat Right India movement, etc. The budgetary allocation for SBM increased by ₹3,000 crore, for JJM bv ₹10.000 crore and for Poshan Abhiyan by ₹291 crore between 2022-23 and 2023-24. The attention to coherence and collaboration with other ministries and departments to prevent disease and promote healthy behaviours among community members is clearly visible. This holistic and multi-dimensional approach of the Government of India towards 'health and wellness' will surely help the country achieve Universal Health Coverage in the true spirit of 'Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Swasthya'.

Mansukh Mandaviya is Union Minister of Health & Family Welfare

primary healthcare, lesser the need for curative healthcare services, leading to a better better health outcomes for the ALKEM LABORATORIES LIMITED Registered Office: 'Alkem House', Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013

Phone: +91 22 3982 9999 Fax:+91 22 2495 2955 India has increased from 6 per Website: www.alkemlabs.com, Email: investors@alkem.com cent in 2013-14 to 9.3 per cent INFORMATION REGARDING 49<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM). in 2019-20 as a percentage of

> Members are hereby informed that the Forty-Ninth (49th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held over video conference / other audio visual means (VC) on Friday, 25th August, 2023 at 11.00 a.m. IST, ir compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with Ministry of Corporate Affairs General Circulars No 20/2020 dated 05<sup>th</sup> May, 2020, No. 14/2020 dated 08<sup>th</sup> April, 2020, No. 17/2020 dated 13th April, 2020, No. 33/2020 dated 28th September, 2020, No. 39/2020 dated 31st December, 2020, No. 02/2021 dated 13th January 2021, No. 20/2021 dated 08th December, 2021, No. 02/2022 dated 05th May, 2022 and No. 10/2022 dated 28th December, 2022 (hereinafter referred to as "MCA Circulars") alongwith other applicable circulars issued by MCA and SEBI, to transact the businesses that shall be set forth in the send the Annual Report for financial year 2022-23 and Notice of AGM only through electronic mode to those members whose email IDs are registered with the Company/ Depository Participants.

CIN: L00305MH1973PLC174201

The Annual Report for financial year 2022-23 and Notice of AGM will be made available on the Company's website https://www.alkemlabs.com/annual-reports.php, CDSL website viz www.evotingindia.com and website of the stock exchanges where equity shares of the Company are listed i.e. BSE Limited viz www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited viz. www.nseindia.com.

## Manner of registering the email addresses

The Members in order to receive the Annual Report for financial year 2022-23 and Notice of AGM and future communications from the Company shall register their email addresses by clicking the link https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html and completing the registration process.

In case any Member has queries, grievances or issues relating to above registration, Members are requested to write an email to rnt.helpdesk@linkintime.co.in or may write to Ms. Ashwini Nemlekar, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083; Phone Number: 022-49186000.

## Manner of voting at the AGM

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to al its Members to cast their votes on all the resolutions which shall be set forth in the Notice of AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-voting facility or e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting/e-voting during the AGM shall be provided in the Notice of AGM.

## Payment of Dividend

Members may note that the Board of Directors of the Company at its meeting held on Friday, 19th May, 2023 recommended a final dividend of Rs. 10/- (Rupees Ten Only) per equity share of Rs. 2/- each for financial year ended 31st March, 2023, subject to approval of Members at the ensuing AGM. The final dividend, if approved by the Members shall be paid on and from Wednesday, 30th August, 2023. The final dividend will be paid electronically through various online transfer modes to those Members who have updated their bank account details. For Members who have not updated their bank account details, dividend warrants will be sent to their

Members may note that in terms of the provisions of the Income-Tax Act, 1961, ("the Act") as amended by the Finance Act, 2020, dividend paid o distributed by a Company on or after 01st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend. In orde to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Act. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the Notice of the AGM.

**Manish Narang** President - Legal, Company Secretary & Place: Mumbai Date: 4th July, 2023



Repairs of roads through road excavation / to be done under the Year 2023-24 - 920290 - 1 E Tender Notice No.: 205 / year. 2023-24

Repairs of roads through road excavation / to be done

under the Year 2023-24 E-Tender Notice No. 205 / Year 2023-24 has been published on the website http://mahaetenders.gov.in for online bidding through e-tender mode.

However, the concerned should take note of this. (With approval of Hon'ble Deputy Commissioner)

**City Engineer** Ahmednagar Municipal Corporation

**Ahmednagar** 

**MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LTD.** 

## (A joint venture of Govt. of India & Govt. of Maharashtra) (Nagpur Metro Rail Project) "Metro Bhavan", VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth,

Nagpur-440010. E-mail: md.nmrcl.tenders@gmail.com Website: www.mahametro.org

### Tender Notice No. N2-017/Ele-04/2023 Dt. 03.07.2023 ame of work: Shifting of Electrical Utilities i.e. 1.1 kV LT, 11 kV HT

33 kV HT Overhead / Underground lines & Road Crossing at (1) Pardi Metro Station, (2) Kapsi Khurd Metro Station, (3) Transport Nagar Metro Station (4) Ahead of Pardi Metro Station Near Substation 33 kV HT overhead Road Crossing line, (5) Ahead of Pardi Metro Station Near Nagpur Tiles - 11 kV HT overhead Road Crossing line and at any other locations as per the site conditions in Prajapati Nagar (Ch. (-) 113.10)- Transport Nagar (Ch. (-) 6021) section of Reach 4A of E-W Corridor for NMR Phase-II Project.

Cost of Documents: INR 26,600/- (inclusive of GST).

Interested Bidders may visit MAHA-METRO Website: www.mahametro.org and CPP Website: https://eprocure.gov.in for NIT and the bid documents can be download from e-tender portal https://mahametrorail.etenders.in from 16.00 Hrs on 18.07.2023 to 16.00 Hrs on 28.08.2023.

> **Executive Director/Procurement** Maha-Metro, (Nagpur Metro)

Nagpur Metro : A Safe Journey

punjab national bank पंजाब नैशनल बैंक

SHARE DEPARTMENT, BOARD & CO-ORDINATION DIVISION

PLOT No. 4, DWARKA SECTOR-10, NEW DELHI-110075 Email Id: hosd@pnb.co.in, Tel # 011-28044857

Notice is hereby given that Share Certificate of the Bank mentioned below has been reported lost/misplaced/stolen and the registered holder thereof / claimant thereto has requested for issue of duplicate Sr. Name of Folio No. Distinctive No. of Share

No.	Shareholder	i ono ivo.	Certificate No.	No. of Shares	Shares
1.	Anil Chawla	1107936	017016	6738416065- 6738416179	115
n case any person has any claim in respect of the said shares/any bjection(s) for the issuance of duplicate certificate in favour of the					

above stated shareholder/ claimant, he/she/they should lodge their claim or objection within 15 days of the date of publication of this Notice. If within 15 days from the date hereof no claim is received by the Bank in respect of the said certificate, duplicate share certificate/letter of confirmation will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above mentioned certificate(s).

Date: 04.07.2023 Place: New Delhi

For Punjab National Bank (Ekta Pasricha) **Company Secretary** 

### **PUBLIC NOTICE**

This is to inform public in general that our clier MR. MOHD ASLAM MEHMOOD SHAIKH i ne lawful, owner, possessor in respect of the ommercial Property: SHOP NO.L-7, on the GROUND FLOOR, L-WING, in the building Known as "NASHEMAN" L-WING, Situated at : OLD MUMBAI PUNE ROAD, KAUSA MUMBRA, DIST. THANE-400612, in the are of operation "NASHEMAN "L & M CO.OPERATIVE HOUSING SOCIETY LTD duly Registered under the Society Registration No. TNA/(TNA)/HSG/(TC 7967/95-96, Dated 25-01-1996, Area adı 300 sq.ft (Built-up) that the said MR. MOHD ASLAM MEHMOOD SHAIKH had lost his riginal builder agreement executed between
//s. Aashiyana Builders and Mr. Mohammed Ali Kapdi on dated 3rd of May 1991, in respec f the above Shop, from his possess ne finder or any one in possession of the aforesaid document shall handover the same to the undersigned forthwith failing which lost builder sale agreement will be treated as nisplaced/lost for all future transactions if an one misuse the same, in any manner he/sh would be prosecuted. those having any dain claim of ownership interest, litigation, loan, lier ortgage, any liabilities should be brought i he knowledge of the undersigned Advoca within 15 days from the date of publication o this notice. else no complaint will be entertaine after stipulated time period and the same will be considered as waived or abandoned.

Asim Ansari (Legal Adviser Advocate Jasim Shaikh (Advocate High Court Address: C/2 Allied Co-op Hsg Soc. C-Wing, Sharifa Roa

Amrut Nagar, Mumbra, Dist, Thane -400612

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील **श्री. महेश कुमार सरोगी** ह फ्लॅट क्र.५०३, ५वा मजला, मा-आशिष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. मलबार र कंबाला हिल महालक्ष्मी कॉस रोड मंबई-x000२ (सदर फ्लॅट) येथील जागेचे मालक आहेत. आमचे अशील हे मा-आशिष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सदर सोसायटीने अनुक्रमांक ०९६ ते १०० (दोन्हीसह) धारक रु ५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स समाविष्ट भागप्रमाणपत्र क्र.०२० धारक सदर फ्लॅटचे भागप्रमाणपत्र (सदर भागप्रमाणपत्र वितरीत केले होते. आमच्या अशिलांना सदर सोसायटीद्वारे दिलेले मुळ भागप्रमाणपत्र सापडत नाही, आमच्या अशिलांना विश्वास आहे की सदर भागप्रमाणपत्र हरवले आहे आणि सापडण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न करुनर्ह सापडलेले नाही आणि याबाबत त्यांनी सोसायटीकडे द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासार्ठ अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट, सदर भागप्रमाणप किंवा दय्यम भागप्रमाणपत्र आमचे अशिलार सोसायटीकडून वितरणास काही आक्षेप किंवा दावा असल्यास किंवा सदर भागप्रमाणपत्र कोणासह सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे योग्य पराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासन ७ दिवसात कळवावे. अन्यथा उपरोत्त भागप्रमाणपत्राबाबतचे अधिकार व हित आमच्या अशिलाद्वारे शिल्लक ठेवले जातील आणि अश दाव्यांच्या संदर्भाशिवाय सोसायटीकडुन दुय्यम भागपमाणपत्र वितरीत केले जाईल आणि दाव त्याग केले आहेत असे समजले जाईल.

द्वारा वितरीत: पांचाल ॲण्ड असोसिएट मोबा.:९००४३३१५०८/९८९२७६२८९ पत्ता: दुकान क्र.२, अगरवाल चाळ, देवीपाडा बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

दिनांक: ०५ जुलै, २०२३

**PUBLIC NOTICE** MRS. KESHARBEN POPATLAL SHAH was the Original Member of The Bhaveshwar Kunj CHS Ltd; having address Plot No. 158, Opposite Kismat Laundry, Sion - (West), Mumbai - 400022 and holding Flat No. 12. Second Floor and holding 5 (Five) shares of Rs. 50/- (Rupees Fifty aech. vide Share Certificate No. 12. Fifty each) vide Share Certificate No. 12 bearing Distinctive Nos. 56 to 60 (both inclusive) issued as on 15 August, 1969 and holding 97 (Ninety Seven) shares of Rs. 50/-(Rupees Fifty only) each vide **Share Certificate No. 26** bearing Distinctive Nos. 1227 to 1323 (both inclusive) issued as of 15 August, 1969. MRS. KESHARBEN POPATLAL SHAH expired as on date 15/09/1996. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 have from the publication of this notice, with n support of his / her / their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye - Laws of the society. The claims / objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 10.00 AM to 12.00 PM from the date of publication of the notice till the date of

Place: Mumbai Date: 5-07-2023

For and on behalf of The Bhaveshwar Kunj C H S Ltd;

## जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका क्र. जी-१, तळ मजला, इस्फरांन्स अपार्टमेंट सोसायटी चे नाव इस्फरांन्स को.ऑप.सहकारी सोसायटी लि., लोपेरा स्ट्रीट भाईंदर (प), तालुका ठाणे हि सदनिका श्री. पिटर अंथोनी डिसोजा ह्याचे नावे होती, श्री. पिटर अंथोनी डिसोजा ह्याचे दिनांक १७/०४/२००४ रोजी मयत झाले आहेत, त्यांच्या मृत्यू नंतर त्याचे वारस मुलगे श्री. जोएल पिटर डिसोजा, श्री नोएल पिटर डिसोजा आणि श्री डवेळ पिटर डिसोजा ह्यांनी त्याचा पूर्ण अविभाजीत हक्क आपली आई श्रीमती केरबीन पिटर डिसोजा हिच्या नावे रजिस्टर हक्कसोड पत्र दस्त ग्रन्मांक ठाणे टनन ४-१००२०/२०२२, दिनांक १०/०६/२०२२ दारे रीतसर सोडेन दिला आहे. सध्याचे मालक श्रीमती केरबीन पिटर डिसोजा हिने वरील सदिनका विक्री करण्याचे ठरविले आहे. तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा किंवा कोणाही वारसांचे कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबध, दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, वेंकटेश पार्क, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल.

वकील केनेट आर.गऱ्या

#### जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की, अजय श्याग

तिवारी हे फ्लॅट क्र.डी/६०३, ६वा मजला, शंकरधन एसआरए कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, जे.एन रोड, जमीन सीटीएस क्र.६००/ए, ६०० ए १ ते ३२, गाव नाहुर, ता. कुर्ला, उप-जिल्हा मुंबई उपनगर येथील जागेचे मालक आहेत. सदर फ्लॅट मळत श्याम विश्वनाथ तिवारी व श्रीमती निर्मला श्याग तिवारी यांनी दिनांक २० ऑगस्ट, २००२ रोजीचे नोंदणीकृत वाटप करारनामाद्वारे खरेदी केले होते. पुढे असे आढळुन आले की, श्याम तिवारी यांचे ९४ मे, २०१० आणि निर्मला तिवारी यांचे २८ ऑगस्ट, २०१८ रोजी निधन झाले आहे. पुढे दिनांक २६ फेब्रुवारी, २०२१ रोजीचे (नोंद क्र.केआरएल-४-४०८८-२०२१ धारक) नोंदणीकृत मुक्तता करारनामाद्वारे श्री. मनोज श्याम तिवारी, श्री. सचिन श्याम तिवारी व कुमारी अर्चना श्याम तिवारी यांनी मटा फ्लॅटमधील त्यांचे अधिकार व शेअर्म श्री अजय श्याम तिवारी यांच्या नावे मक्त केले. दिनांक २० ऑगस्ट, २००२ रोजीचा वाटपपत्र हरवले आहे. जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेजांवर आणि उपरोक्त हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक, न्यास, ताबा, कायदेशीर हक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात ॲड. मॉन्सीला क्रास्टो यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून । दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ॲड. मॉन्सीला क्रास्टो फ्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड कोहौसोलि अभिनव हॉस्पिटलच्या वर, नालासोपारा (पश्चिम)-

X02703.

ठिकाण: मुंबई

दिनांक:0७.0६.२०२३

जाहीर नोटीस याद्वारे जनतेला सुचना देण्यात येते की माझे अशील सौ. स्मिता मोहन तासकर वय ८६ वर्षे. निवासस्थान रुम ऋ. २. तळमजला रामकपा बिल्डींग, डी. एल वैद्य रोड, दादर (पश्चिम) मुंबई ४०००२८ च्या भाडेकरू . आहेत. यांचे पती श्री. मोहन रघुनाथ तासकर यांच्या दिनांक २७. ०९. २०२० रोर्ज मृत्यु पश्चात वरील नमुद केलेल्या रुमची भाडेपावती घरमालकांनी. मी म्हणजे सौ स्मिता मोहन तासकर माझ्या नावा कायदेशीरित्या हस्तांतरित केलेली आहे. मला दोन मुले आहेत १) उन्मेश मोहन तासकर वर्षे ५५, राहणार अमेरिका कायमचा रहिवासी ) व २ ) आशुतोष मोह तासकर वय ५२ (भारतीय<sup>ँ</sup>रहिवासी) आहेत. माझे वय झाले आहे म्हणून र्म माड्या नावावरची भाडेपावती ही माझा दसर पुलगा आशुतोष मोहन तासकर यांच्य नावावर हस्तांतरित करण्याचे ठरविले आहे. यासाठी माझा मोठा मलगा उन्मेश मोहन तासकर याने 'ना–हरकत प्रमाणपत्र' लिहन दिले आहे. या जाहिरातीद्वारे मी जनतेल सचित करु इच्छिते की कोणत्याही व्यक्तिला वारसदाराला, बँकेला, संस्थेला वरिल हस्तांतरणा विषयात दावां, आक्षेप, मज्जाव हरकत असल्यास त्यांना कागदोपत्री पराव्य पोबत निम्न स्वाक्षरी करव्यांना प्रस्तुत सूचना ग्रसारित झाल्याच्या तारखेपासून देवसाच्या आत कळविणे आवश्यक आहे. जर कोणत्याही व्यक्ती, संस्था, वारसदा यांचा आक्षेप आला नाही, तर सदः भाडेपावतीचे हस्तांतरण कायदेशीर पध्दती अनुसार श्री आशुतोष मोहन तासकर यांच्या नावे हस्तांतरण करण्यात येईल व कोणत्यार्ह व्यक्ती, वारसदार, वा संस्था यांचा आक्षेप ग्राहय धरला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सौ. स्मिता मोहन तासकर मेसर्स सतीश कब्बुर आणि एसोसिएटस वकील व कायदेशीर सल्लागार १२ रंजनीगंधा, टी. एच. कटारीया मार्ग माहीम, मुंबई- ४०००१६

## PUBLIC NOTICE

client Smt. KRISHNA PANKA MAGDANI, residing at Mumbai, now s ourchased with her Late husband Mr PANKAJ A. MAGDANI in co-ownership basis Flat No. 201, "AGNES VILLA CHSI Church Road Ishvarlaal Parl Lane, Vile Parle (West), Mumbai 400056 adm. Area about 118.17 sq.mts Share Certificate No. 3, Distinctive Nos. 2 to 30, Now they had purchased the said Flat from M/S. OPTIONS DEVELOPERS & BUILDERS by Agreement for Salistration No. **BDR15-6911-2016** dated

14/09/2016. Now co-owner Mr. PANKAJ A MAGDANI expired on 03/03/2023 Mumbai. Now their two daughters ( AMISHI PANKAJ MAGDANI and (2 NIYATI PANKAJ MAGDANI are only the KRISHNA PANKAJ MAGDANI of the bovesaid flat. Now this two unmarrie laughters released their right, claims, title by way of nomination form which egistered at Society record Sr.No.4 o ated 05/01/2020. Also this two daughte oing to execute, Registered Releas eed in favour of their mother.

Now any person from family member Bank financial institute having or claimir any rights, title, interest toward said flat b way of Sale, Transfer, Mortgage, Lien Lease Gift Maintenance Inheritance of therwise, any kind of claim for the sa property, also anybody has any objection for above cancellation of nomination, als for Registered Release Deed in favour of my client, howsoever may made the sam undersigned within 15 days from the dat of publication of this notice with necessar supporting evidence of his / her claim t the said above premises, failing which shall be deemed to have waived the objection and claim, and No Objection Certificate / No claim Certificate shall be ssued in favour of my client for transfer of bovesaid flat in above Share Certificat No. in respected society also my client w execute Registered Release Deed in he

UMESH THAKKAR ADVOCATE HIGH COURT 219/A, Ajanta Square, 2nd Floor Nr. Court Bldg., Market Road Mob.No. 982095447

श्री. राजेश एस. आशर व श्रीमती साधना आ आशर हे फ्लॅट क्र.६०६, पत्ता: श्री कृष्णा वाटिक कोहौसोलि., इमारत क्र.१, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स, रोड क्र.४, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८ या जागेचे संयुक्त मालक आहेत आणि अनुक्रमांक १७६ ते १८० चे भागप्रमाणपत्र क्र.३६ चे धारक आहेत, यांनी ते प्रमाणपत्र हरविल्याचे कळविले आहे. याबाबत दिनांक ०३.०७.२०२३ रोजी तक्रार क्र.१६७२/२०२३ अंतर्गत दहिसर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस दावा/आक्षेप असल्यास सोसायर्ट सचिवाकडे १५ दिवसात संपर्क करावा. तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि सोसायटीकडून दुय्यम भागप्रमारपत्र वितरीत केले जाईल.

च्या वतीने व करित श्री कृष्णा वारिका कोहौसोलि सही/- मा. सचिव दिनांक: 0५.0७.२0२३

## नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते

की, रामशामकृषा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित) अंतिम भुखंड ऋ. ५६९ (भाग गगररचना ४, माहिम विभाग, मुंबई ४०००२८ पंस्थेचा नोंदणी क्र. बीओएम√ डब्लूजीएन. चिएसजी∕(टीसी) ७९९५ सन ९६-९७ हा असन संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील सभासदाच्या नावे नेवासी गाळा असून त्यांच्या इच्छापत्रानुसार सांस्या खाळीळ वार्रमानी सांस्या नावे निवासी गळा हस्तांतरीत करणे व संस्थेचे सभासद करु-वेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेले आहे. संस्थेच्या सभासदांची महाराष्ट्र सहकारी संस्था **हायदा १९६० नियम १९६१ व उपविधीती**त त्रतुदीनुसार संस्थाकडे वारस नोंद केलेला अर्ज र्यो खालील वारसदाराव्यतिरिक्त इत कोणीही मुळ सभासदांचे वारसदार असल्यार किंवा अर्जातील वारसदाराबाबत इतर कायदेशीर पहवारसदारांची काही हरकत असल्यास अञ गरसदारानी तसेच सदर निवासी गाळयाव कोणत्याही प्रकारच्या बँका. वित्त संस्था किंव कोणाही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा <mark>ह</mark>ायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती संस्थानी सरद जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासुन १५ दिवसाच्या आत रामशामकृपा सहकारं ाहनिर्माण संस्था ( मर्यादित ) चे अध्यक्ष, सचिव यांच्याशी पूर्वसूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मळ कागदपत्र व पराव्यासह कार्यालयीन वेळेत सायं. ७ ते ९ या वेळेत संपर्क साधावा. विहित मुदतीत कोणाचेर्ह **होणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्या** . पंस्थेकडे वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदाराचे त्या इच्छापत्रानुसार सभासदाच्य नेवासी गाळयाचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजुन संस्था अज्ञा अर्जदार व्यक्तीच्य नावे त्या सभासदांचे भाग व संस्थेतील निवास गळा इच्छापत्रानुसार हस्तांतरीत करेल<sup>ः</sup> कायदेशीर कारवाई करिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर क्रोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकार्र मंडळ विचारात घेणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसानभरपाई भरण्यार्च ाबाबदारी कार्यकारी मंडळाची असणार नाही. प्रभासद निवासी गाळाधारक व त्यांच्या अर्जदार वारसांची सूची

अ. ऋ. गाळा ऋ. सभासदाचे नाव ०१ ४/२०८ श्री. विद्याधर मुरारी पडवळ

अर्जदार ( वारसदार ) व्यक्तीचे नावः श्री. अञोक जामराव पाटील नातेः एकुलता एक भाचा

सही/-अध्यक्ष रामशामकृपा सहकारी गृहनिमार्णसंस्था (मर्यादित

दिनांकः - ४/७/२०२३

# जाहीर सूचना

ठिकाणः - मुंबई

आहे की, **कृष्णा-कुटीर को-ऑप.हौ**. **सोसायटी लि.,** नोंद क्र.टीएनए/(टीएनए), चएसजी/(टीसी)/१५५६५/२००४ दिनांक ३१.०५.२००४, **सर्व्हे क्र.८, प्लेझंट पार्क** लेआऊट, मिरा-भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७, एमसीएस ॲक्ट अंतर्गत नोंद. गृहनिर्माण संस्था, त्यांचे कार्यालय मार्फत<sup>ै</sup> येथे नमुद करण्यात येत आहे की**. दिपक सिंग** नामक व्यक्ती आणि काही अज्ञात व्यक्ती हे कार्यालय कर्मचाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने **कृष्णा**-कुटीर को-ऑप.हौ. सोसायटी लि . ग्रांच्या शिर्षक पत्राचे गैरवापर आधारावर बेकायदेशीररित्या तारण/वित्तीय सहाय्य 'श्री, **बलवंत सिंग** यांच्या मालकीचे सदर सोसायटीमधील दुकान क्र.६ समोर) घेण्यास<u>्</u> इच्छुक आहेत. याबाबत काशिमिरा पोलीस . डाणे (मिरा रोड) येथे दिनांक ०६.०६.२०२३ रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्व व्यक्तींना येथे सावध करण्यात येत आहे की, सोसायटीच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह व्यक्तीश: भेट घेतल्याशिवाय अशा कोणत्याही <mark>ञ्यवहारात अडकु नये</mark>. सर्व व्यक्ती, बँका वित्तीय संस्था यांना **कृष्णा–कुटीर को**-**ऑप.हौ. सोसायटी लि.**मधील कोणतेही दकान/फ्लॅटबाबत किंवा भागावर मालकीत्व/एनओसी घोषणेच्या सोसायटी ग्त्राच्या आधारावर खरेदी, ताबा, विक्री, गाडेपट्टा, वहिवाट, तारण, अधिभार, बक्षीस मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही व्यवहार करावयाचा असल्यास किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे योग्य दस्तावेजी रुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा कोणताही दावा नाही आणि असल्यास असे दावा त्याग, **स्थ**गित केले आहेत

सही/-ॲड. राजेन्द्र सिंह जादौन दुकान क्र.१, वालचंद शॉपिंग सेन्टर, स्टेशन रोड, भाईंदर (पश्चिम), जि. ठाणे-४०११०१.

ठिकाण: ठाणे दिनांक: ०५.०७.२०२३

## NOTICE

Late Kunjamma Abraham a Member of the Abhirami Co-operative Housing Society Ltd. having, an address at Anand Nagar, Dombivli West, and holding flat No. 202 in the society, died on 22nd December 2017 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs of other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital

A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10 A.M. to 5 P.M. from the date of publication of th notice till the date of expiry of its period.

If no claims/objections are received within the period prescribed above, the ociety shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

> For and on behalf of The Abhirami CHS, Anand Nagar, Dombivli West

## **LOSS OF SHARES**

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of Godrej Consumer Products Ltd, registered office at Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Mumbai - 400079, Maharashtra has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without further intimation.

	Folio No.	Certificate No. (s)	Names] of holder[s] & jt. holder[s],	Securities and face value	No. of Securities	Distinctive number[s]
S003246	553966	Sita Agarwal Jt. with Rampal Agarwal Nutan	Equity Share, F.V – Rs. 1/-	200	70307881 to 70308080	
	595400		Equity Share, F.V – Rs. 1/-	200	741924977 to 741925176	
	Place: Patna Date: 05 July 2023		Name[s] of holder[s]/ Applicant Sandeep Kumar Agarwal,			

16, Sri Kunj Apartment,

Buddha Colony.

Phulwari, Patna - 800001

## जाहीर सूचना

ीमती शोभा आर. हासिजा <mark>(५०%),</mark> श्री. रामकिशन सी. हासिजा (२५%), श्री. प्रल्हाद आर. हासिज (२५%) हे फ्लॅट क्र.४८, डी विंग, शायनिंग स्टार को-ऑप.हौ.सो.लि., एस.व्ही. रोड, बोरिवली (प.) **पुंबई–४०००९२** या जागेचे मालक आणि अनुक्रमां २३६ ते २४० च्या ५ शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.४८ चे गरक आहेत. **श्री. रामकिशन सी. हासिजा** यांचे २३.०१.२०२३ रोजी निधन झाले. त्यांनी नोंद क्र.<mark>बीआरएल५३आयआयआय,</mark> ८९०५/५/१३/२०१७ अंतर्गत दिनांक २०.०७.२०१७ रोजी इच्छापत्र तयार केले होते. या इच्छापत्राच्या पृष्ठ क्र.४, बाब क्र.४ मध्ये त्यांर्न नमुद केले आहे की, सदर इच्छापत्रामध्ये नमुद न केलेली कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता असल्यास परंतु त यांच्या नावे किंवा संयक्तपणे त्यांची पत्नी किंवा त्यांच्य लांच्या नावे आढळुन आल्यास ते त्यांच्याद्वारे फक्त त्यांच्य ात्नीच्या नावे देण्यात यावी. उ**परोक्त फ्लॅट क.डी**/४८ मधील त्यांचे २५% शेअर्स त्यांची पत्नी श्रीमती शोभा आर. हासिजा यांच्या नावे सोसायटीद्वारे हस्तांतर केल

नोसायटीद्वारे वर नमुद मालमत्तेमधील सदर शेअर्स/हिताच न्तांतरणास संबंधित व्यक्तीकडून दस्तावेजी पुराव्यांसह काही ावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपास् १५ दिवसांत मागविण्यात येत आहेत. विहित कालावधी ोसायटीकडे दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीच्य व्प-विधी अंतर्गत् तरतुदीप्रमाणे वर नमुद मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स/हित यासह व्यवहार करण्यास नोसायटी मुक्त असेल.

> सोसायटी लि.करित अध्यक्ष/सचिव/खजिनदाः

### नमुना क्र.युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

- येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत अक्षय हौसिंग या भागीदारी संस्थेचे नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.
- कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:
- बिल्डर्स, डेव्हलपर्स, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्टर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, डिझायनर्स, डेकोरेटर्स कन्सल्टंट्स, इस्टेट यांचा व्यवसाय भारतात किंवा परदेशात सुरू ठेवण्यासाठी एजंट आणि मालमत्ता विक्रेते आणि खरेदी, संपादन, धारण, खरेदी, विक्री, व्यापार, गुंतवणूक, बांधणे विकसित करणे, सल्लामसलत करणे, लीज करणे, व्यवस्थापित करणे, हस्तांतरित करणे, नियुक्त करणे, भाडेतत्त्वावर घेणे, कोणतेही व्याज कोणत्याही जिमनी, इमारती, मालमत्ता, स्थावर किंवा वैयक्तिक मालमत्ता, विकास हक्कांचे हस्तांतरण किंवा कोणत्याही कार्यकाळातील वंशपरंपरागत किंवा निवासी, व्यावसायिक, औद्योगिक किंवा इतर उद्दिष्टे आणि त्यांच्याशी संबंधित कोणतेही अधिकार, सुविधा, फायदे आणि विशेषाधिकार देणे.
- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-श्री कृष्णा टॉवर, आस्तिक मार्ग, तांबे नगरजवळ, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८० महाराष्ट्र येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

अक्षय हौसिंगकरिता		
सही/-	सही/-	सही/-
नंदिकशोर ए. गावडे	दीपाली एन. गावडे	अक्षय एन. गावडे
भागीदार	भागीदार	भागीदार
पॅन: एईएनपीजी२०२८पी	पॅन: एईएनपीजी५६०४एफ	पॅन: एएमआरपीजी५४४५क्यु
सही/-	सही/-	सही/-
ज्ञानेश्वर एस. मालवणकर	प्रज्ञा डी. मालवणकर	आशुतोष डी. मालवणकर
भागीदार	भागीदार	भागीदार
पॅन: एडीयुपीएम७२७३क्यु	पॅन: एजीजीपीएम३७१९सी	पॅन: बीएचएनपीएम२९७९के
सही/-		
अभिजीत बी. पांचाल		
·		

पॅन: एबीव्हीपीपी६९८८एल दिनांक: ०५ जुलै, २०२३ ठिकाण: मुंबई

हारो हौस्थिंग फायनान्स लिमिटेड नॉद. कार्या: ०१, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, बसंत विहार, मु दिल्ली-११००५७. बू:.०११-४९२६७०००, ट्रोल फ्री नं.१८०० २१२ ८८००, ई-मेल: customer.care@herohfl.com, वेबसाईट www.herohousingfinance.com, सीआयएन:यु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८ संपर्क पत्ता: इमारत क्र.२७, २रा मजला, कम्युनिटी सेन्टर, वसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७.

## मागणी सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा) च्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ अन्वये.

याअर्थी कायद्याअंर्तगत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** (एचएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी हे खालील वाक्षरीकर्ता आहेत आणि अधिनियमाच्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत यांनी यापुर्वीच कायद्याचे कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना दिली होती, ज्यामध्य कर्जदार/सहर्कदार/जामिनदार (सर्व एकेरी किंवा एकत्रित कर्जदार)/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिर्ध यांना कळविण्यात आले होते की, संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत मागणी सूचनेत नमुद रक्कम जम हरावी. सदर सूचनेच्या प्रती रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. मार्फत देण्यात आली होती आणि ते खालील स्वाक्षरीकर्ताकडे उपलब्ध आहे आणि सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांची इच्छा असल्यास सर्वसाधार कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्ताकडून प्रत प्राप्त करून शकता.

ील संदर्भात पुन्हा एकदा सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना येथे सचना देण्यात ये भाहे की, सदर कर्जदाराद्वारे निष्पादित कर्ज करारनामा व इतर दस्तावेज/लेखी अहवालात नमुदप्रमाणे संपुर्ण रक्कम ारणा होईपर्यंत आणि/किंवा मुक्ततेच्या तारखेपर्यंत रकाना **(ड)** मध्ये नमुद संबंधित तारखेपासून खाली दिलेल्य पशिलानसार पढील व्याजासह एकत्रित संबंधित नावांच्या समोर दिलेली रक्कम संबंधित सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांत **एचएचएफएल**कडे जमा करावी. कर्जाचे परतफेडीकरिता प्रतिभूती म्हणून सदर कर्जदाराद्वी **चएचएफएल**कडे खालील प्रतिभृत मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती.

कर्ज	कर्जदार/कायदेशीर	तारखेला एकूण	मागणी सूचना
खाते	वारसदार / कायदेशीर	देय थकबाकी	दिनांक
क्र.	प्रतिनिधीचे नाव	रक्कम (रु.)*	एनपीए दिनांक
	श्रीमती आशाताई बालाजी गोडबोले, श्री.		२७ जून, २०२३
22000022081	_ ·	गोडबोले, श्रीमती शोभा रु.२६,५८,८३४/-	०४ जून, २०२३
_	नाना पवार		

<mark>प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.७०१, ७वा मजला, बी विंग, क्षेत्रफळ ६५० चौ.फु. बिल्टअप (अर्थात ६०.४० चौ.मी.), बालाराम हाईटस म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.५८/८/ २/भाग, नांदिवली, डोंबिवली (पूर्व), ता. कल्याण व जि. ठाणे, महाराष्ट्र, महसूल मौजे गाव नांदिवली, नोंदणी . उप-नोंदणी कल्याण तसेच शीर्षक दस्तऐवजात लिहिलेल्या सामान्य सविधांसह येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि मालमत्तेच्या चतुसिमा: **पुर्व:** एस.क्र.३४, रस्ता ते झेड.पी. शाळेची सिमा; **पश्चिम:** एस.क्र.५८ चा भाग, हिस्सा क्र.८/२ भाग: **दक्षिण:** एस.क्र.५८. रस्ता ते झेड.पी. शाळा: उत्तर: एस.क्र.५८ चा भाग. अनंत पाटील

HHFMUMHOU श्रीमती चारुशिला रमाकांत मरगी, श्रीमती २१ जून, २०२३ रोजी २७ जून, २०२३ रु.१७,६५,६००/- ०४ जून, २०२३ 22000026612 रिजना रमाकांत मरगी ा<mark>तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.२, तळमजला, विंग ए, क्षेत्रफळ सुमां २२० चौ.फु. सुपर बिल्टअप क्षेत्र अर्थात १६.३५ (बिल्टअप क्षेत्र), भरत पॅलेस म्हणून ज्ञात इमारत, भरत पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणन जात सोसायटी, नवघर रोड, भाईंदर (पर्व), ठाणे, महाराष्ट्र-४०११०५. जमीन जना सर्व्हे क्र.१९६. नवीन सर्व्हे क्र.७६. हिस्सा क्र.१०. गाव खारी. भाईंदर. मिरा भाईंदर महानगरपालिका, जिल्हा ठाणे, तसेच शीर्षक दस्तऐवजात लिहिलेल्या सामान्य सविधासह येथील जागेचे सर्व भाग

	राधे रोशनलाल साखला,	२१ जून, २०२३ रोजी	२६ जून, २०२३
21000013762	पुजा राधे साखला	<b>₹.१३,५८,२५४/-</b>	०४ जून, २०२३
प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लंट क्र.३०२, क्षेत्रफळ ३३.७७ चौ.मं			
कार्पेट, बाल्कनी क्षेत्र ५.२९ चौ.मी. + सीबी क्षेत्र १.६९ चौ.मी., ३रा मजला, जय गुरुदेव म्हणून ज्ञात इमारत			
बांधकाम जमीन क्षेत्र, जमीन सर्व्हे क्र.८२६, प्लॉट क्र.१२, क्षेत्रफळ ३९९ चौ.मी., ७/१२ उताऱ्यानुसार आणि			
३५७.५० चौ.मी.	गर्व्हमेंट सर्व्हे शीटनुसार, महसूल गाव माहिम, त	ालाठी सजा माहिम, ता. <sup>1</sup>	पालघर, महाराष्ट्र
येथील जागेचे सर्व	भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर: रस्ता; पुर्व:	प्लॉट क्र.११; <b>दक्षिण:</b> प	लॉट क्र.५ व ६;

HHFMUMLAP शंकर नारायण केटारे. २१ जून, २०२३ रोजी २७ जून,२०२३ 19000004539 सरु नारायण केदारे रु.५५,७५,७२०/-०७ जून, २०२३ प्रतिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३०३. ३रा मजला. क्षेत्रफळ समा ३१.६५ चौ.मी. कार्पेट अर्थात ३७.९८ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, साई कमर्शियल सेन्टर को-ऑप. सोसायटी लि..

बी के एस देवशी मार्ग, देवनार, गोवंडी (पूर्व), मुंबई-४०००८८, सीटीएस क्र.४०२/ए, गाव देवनार, तालुका कर्ला, मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उप-नोंदणी बृहन्मुंबई. तसेच सदर इमारतीमध्ये तळमजला + वरील मजले लिफ्टशिवाय येथील जागेचे सर्व भाग व खंड.

HHFMUMHOU22000022161 | सुशांत सुरेश सोलंकी, २१ जून, २०२३ रोजी २७ जून, २०२३ & HHFMUMIPL22000022168 जीता सुशांत सोलंकी रु.२५,५०,८३६/<u>-</u> ०४ जून, २०२३ प्र<mark>तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, स्वामी रचना

भपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, गाव आचोळे, नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघर, महाराष्ट्र-४०१२०९, जमीन सर्व्हे क्र.गावठाण, हिस्सा क्र.१०/८९/ए, उप–निबंधक वसई १ ते ४ च्या क्षेत्रात, मोजमापासह क्षेत्र ४२५ चौ.फु. अर्थात ३९.५ चौ.मी. (बिल्टअप तसेच उप-निबंधक वसई १ ते ४ च्या क्षेत्रात असलेल्या जागेचे सर्व भाग

१९ जून, २०२३ रोजी 🛮 २७ जून, २०२३ HHFVASHOU20000006734 समीर भानदास सारक. & HHFVASIPL20000006737 | मंगल समीर सारक रु.२१,४१,७४३/- ०७ जून, २०२३ प्र<mark>तिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, रॉयल

कॅस्टल म्हणून ज्ञात इमारत, इमारत क्र.०२, बांधकाम जमीन एन.ए., प्लॉट जमीन सर्व्हे क्र.८२, हिस्स क्र.३, सर्व्हे क्र.८२, हिस्सा क्र.४, फ्लॅटचे क्षेत्र ३७९ चौ.फ्. (कार्पेट) + ७४ चौ.फ्., मोकळे टेरेस (कार्पेट), गाव पाले, अंबरनाथ (पुर्व), जि. ठाणे, महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड. 'संबंधित मागणी सूचनामध्ये नमुद पुढील व्याज, अतिरिक्त व्याज, तसेच प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आलेले सर्व खर्च समाविष्ट. जर सदर कर्जदार यांनी उपरोक्तप्रमाण

चिएचएफएलकडे रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास सदर कायद्याच्या कलम १३(४) आणि अन्य

ागू नियमानुसार प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेसमोर कारवाई केली जाईल आणि याकरिता येणार खर्च व परिणामास सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी जबाबदार असतील तदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना एचएचएफएलच्या पुर्वलेखी परवानगीशिवा विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे हस्तांतर करता येणा नाही. जर कोणा व्यक्तीने कायद्याचे किंवा अधिनियमाचे उल्लंघन केल्यास कायद्यान्वये तरतुदीप्रमा

दिनांक: ०५ जुलै, २०२३ ठेकाण: मुंबई<sup>ँ</sup> / वाशी

पश्चिम: प्लॉट क्र.१३

सही/- प्राधिकृत अधिकारी हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित

#### जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. जमनादास विरजी ब्रह्मभट्ट (मयत) हे खालील नमद केलेल्य

मालमत्तेचे मालक होते, यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे आणि ते श्री मोहन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य होते. तद्नुसार **(१) श्रीमती प्रभावती जमनादास ब्रह्मभट्ट (पत्नी**/ विधवा), (२) श्री. जयेश जमनादास ब्रह्मभट्ट (मयत दिनांक २०.११.२०१६) (मुलगा) आणि (३) श्रीमती दक्षा विपुल भट्ट ऊर्फ दक्षा जमनादास ब्रह्मभट्ट (विवाहीत मुलगी) हे मयताचे कायदेशीर वारसदार आहेत. पुढे त्यांच्याकडून खाली नमुदप्रमाणे मुळ दस्तावेज हरवले आहेत आणि कायदेशीर वारसदार क्र.१ श्रीमती प्रभावती जमनादास ब्रह्मभट्ट यांनी पोलीस ठाणे अर्थात बोरिवली पोलीस ठाण्यात लापता नोंद क्र.५२०६३-२०२३ धारक दिनांक २०.०६.२०२३ रोजी पोलीस तक्रार नोंद केर्ल

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क, बक्षीस, भाडेपड़ा वापर, न्यास, ताबा, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठठचर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय <mark>ॲडव्होकेट नेविल छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्, दुकान क्र.८</mark>, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, नाना पालक स्मृती समिती मार्ग, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमद मालमत्तेची चौकर्श केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल आणि त्याकरित माझे अशील किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/

हरवले/गहाळ झालेले मुळ दस्तावेज तपशील

- श्री. लक्ष्मीकांत डी. घर्ये, एक भाग आणि श्रीमती नंदा अरविंद नवलकर, अन्य भाग यांच्या
- दरम्यानचा झालेला दिनांक २० मार्च. १९७८ रोजीचा मळ करारनामा. श्रीमती नंदा अरविंद नवलकर, एक भाग आणि श्रीमती मंदा अजितकुमार तन्ना, अन्य भाग यांच्य दरम्यानचा झालेला दिनांक २६ मे, १९८१ रोजीचे मुळ पत्र.
- श्रीमती मंदा अजितक्मार तन्ना, एक भाग आणि श्री. जमनादास विरजी ब्रह्मभट्ट, अन्य भाग यांच्या दरम्यानचा झालेला दिनांक २७ मार्च, १९९२ रोजीचा मुळ करारनामा.

## वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

मालकीत्वावरील निवासी जागा फ्लॅट क्र.१३४, ए विंग, इमारत क्र.१४, क्षेत्रफळ ५२५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तळमजला, श्री मोहन म्हणून ज्ञात इमारत, श्री मोहन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सीटीएस क्र.४६१, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, गोवंडी नगर, सोडावाला लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई उपनगर येथील मालमत्तेचे सर्व

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.०७.२०२३ सही/- श्री. नेविल पी. छेडा (वकील, उच्च न्यायालय)



सीआयएन: एल ००३०५ एमएच १९७३ पीएलसी १७४२० १ नोंदणीकत कार्यालय: अल्केम हाऊस. सेनापती बापट मार्ग. लोअर परळ. मुंबई-४०००१३. दूर.:९१-२२-३९८२९९९, फॅक्स:९१-२२-२४९५२९५५, ई-मेलः<u>investors@alkem.com,</u> वेबसाईटः<u>www.alkemlabs.com</u>

## व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडची (कंपनी) एकोणपन्नासावी (४९वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी व त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय रोखे व प्रतिभूती मंडळ (सेबी) (सुचिबद्धता निवारण व अहवाल आवश्यकता) अधिनिमय २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.०५ मे, २०२० क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२०, क्र.२०/२०२१ दि.८ डिसेंबर २०२१, क्र.०२/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि क्र.१०/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रके) तसेच एमसीए व सेबीद्वारा वितरीत अन्य लागु परिपत्रकांनुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. उपरोक्त परिपत्रिकांच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहे.

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना कंपनीच्या www.alkemlabs.com/annual-reports.php वेबसाईटवर स्ध्दा उपलब्ध आहे. सदर एजीएम घेण्याची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u>, कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

ई-मेल नोंद करण्याची पद्धत:

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना आणि कंपनीकडून पुढील पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी <u>https://linkintime.co.in/emailreg/</u> email\_register.html वर क्लिक करून पुढील नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी. उपरोक्त नोंदणी प्रक्रियेबाबत काही प्रश्न, तक्रारी असल्यास सदस्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर इमेल करावा किंवा श्रीमती अश्विनी नेमलेकर, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३. दूर.:०२२-४९१८६००० वर कळवावे.

एजीएममध्ये मतदानाची पद्धत:

कंपनीकडून एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा पर्याय असेल. रिमोट ई-वोटिंग/एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

लाभांशाची अदायगी:

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, शुक्रवार, १९ मे, २०२३ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.२/- प्रत्येकीचे रु.१०/- (रुपये दहा फक्त) प्रती समभागांचे अंतिम लाभांश विचारात घेतले व शिफारस केले, जे आगामी एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे. सदस्यांकडून मंजूर झाल्यास अंतिम लाभांश बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३ रोजी किंवा नंतर दिले जाईल. ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले आहे त्या सदस्यांना विविध ऑनलाई हस्तांतर पद्धतीने विद्युत स्वरुपात अंतिम लाभांश दिले जाईल, ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले नाही त्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर डिव्हीडंड वॉरंटस् पाठविले जाईल.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० चे सुधारित नुसार १ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश सदस्यांच्या हस्ते कर योग्य असतील. तथापि कंपनीने लाभांश देते वेळी स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू असेल तो योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी सदस्यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर प्राप्त करण्यास आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत नमुद आहेत. अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

> मनिष नारंग अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव

दिनांक: ४ जुलै, २०२३ व सक्षम अधिकारी

कारावास किंवा दंड होऊ शकतो. ठिकाण: मुंबई